

July 24, 2025

Corporate Relationship Department  
**BSE Limited**  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Mumbai – 400 001

**National Stock Exchange of India Limited**  
Exchange Plaza, Plot No. C-1,  
Block G, Bandra – Kurla Complex,  
Bandra (East), Mumbai – 400 051

**Scrip Code: 522281**

**Symbol: RAMRAT**

**Sub: Newspaper advertisement for Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares**

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies regarding Notice intimating the shareholders published in the following newspapers in connection with the opening of a Special Window for Re-lodgement of transfer requests of physical shares, in accordance with SEBI Circular SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, published on Thursday, July 24, 2025:

- I. All India edition of Financial Express;
- II. Mumbai edition of Loksatta;
- III. Delhi edition of Jansatta.

As per SEBI circular, this Special Window is available for physical shares transfer request which were lodged prior to the deadline of April 01, 2019 but were rejected/returned/not attended due to the deficiency in the documents/process/or otherwise.

You are requested to kindly take on record the same.

Thanking you,

Yours sincerely,

For **RAM RATNA WIRES LIMITED**

**Saurabh Gupta**  
**AGM - Company Secretary**  
**M. No.: F13652**  
Encl: As Above

# THE BUSINESS DAILY FOR DAILY BUSINESS

Read to Lead

FINANCIAL EXPRESS

**SUN PHARMA ADVANCED RESEARCH COMPANY LIMITED**  
CIN: L73100GJ2006PLC047837  
Registered Office: Plot No. 565/1, Savli G.I.D.C. Estate, Savli - Vadodra Highway, Manjisar - 393775  
Tel: +91 22657 66680  
Corporate Office: 17/8, Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai 400 093, Maharashtra  
Tel: +91 22 6645 5645 Fax: +91 22 6645 5685  
Website: www.sparsil.in Email: secretariat@sparsil.com

**ADDENDUM**

This has a reference to an advertisement published in all the editions (English Language) of the Financial Express dated July 19, 2025 and to the Addendum Edition (Gujarati Language) of the Financial Express dated July 19, 2025 for Sun Pharma Advanced Research Company Limited in respect of Notice of its 20<sup>th</sup> Annual General Meeting (AGM). It was later identified that a portion of the Annual Report containing Management Discussion and Analysis ("MDA") was inadvertently omitted in the version circulated to the shareholders on July 18, 2025. By this addendum we have revised the Annual Report for FY 2024-25. This addendum is limited to inclusion of MDA in the Annual Report and does not have any impact on any other part, including the Notice of the 20<sup>th</sup> AGM, which has been issued on July 18, 2025. Accordingly, the length of the notice of the 20<sup>th</sup> AGM remains intact. All other contents of our communication dated July 19, 2025 remain unchanged and the same shall be referred for any information relating to participation or voting at the 20<sup>th</sup> AGM.

The revised Annual Report for FY 2024-25 containing the MDA has been sent to all the shareholders, which is available on the website of the Company at <https://sparsil.in/> and can be accessed/downloaded by clicking the link [SPARSIL ANNUAL REPORT INCLUDING NOTICE OF AGM 2025](https://sparsil.in/)

By order of the Board of Directors  
For Sun Pharma Advanced Research Company Limited  
Sd/-  
Kajal Damania  
Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai  
Date: July 23, 2025

**SARLA PERFORMANCE FIBERS LIMITED**  
CIN: L31900MH1993PLC000056  
Reg. Office: Survey No. 59/14, Amli Piplari Industrial Estate, Shiroda - 589 200 (U.T. of Dharwad & Nagar Haveli)  
Corp. Office: 304, Arcadia Building, 195, NCPA Marg, Nariman Point - 400021  
Tel: 0260-3290467 Fax: 0260-2631356  
E-mail: investors@sarlafibers.com Website: www.sarlafibers.com

**PUBLIC NOTICE**

**SPECIAL WINDOW FOR RE-LODGE OF PHYSICAL SHARE TRANSFER REQUESTS**

Notice is hereby given to the shareholders of Sarla Performance Fibers Limited ("the Company") pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/NSD/PD/CIR/2025/97 dated July 2, 2025, that a Special Window has been opened for re-lodgement of physical share transfer deeds lodged prior to April 1, 2019, which were rejected, returned, or not processed due to deficiencies in documentation, procedure, or otherwise including those not re-lodged by the seller/debtor by March 31, 2021. This window will remain open for six months from July 7, 2025, to January 6, 2026. Shareholders are required to submit the original physical share certificates ( duly executed transfer deeds), and a valid Client Master List (CML) of their demat account. In addition to these, shareholders must also provide any other documents as may be required to complete the transfer process, in accordance with applicable regulatory guidelines to the Company's Registrar and Transfer Agent (RTA), **IMPS Intime India Private Limited** (formerly Link Intime India Private Limited) at C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Maharashtra or via email at [it.helpdesk@imps.in](mailto:it.helpdesk@imps.in) or [imps.in@gmail.com](mailto:imps.in@gmail.com).

All re-lodged transfer requests, including pending cases, shall be processed only in demat form, subject to document verification and acceptance by the RTA. All shareholders are requested to ensure the submission of complete documentation within the prescribed timeframe. For further assistance, shareholders may contact the RTA at the above-mentioned email or office address.

For Sarla Performance Fibers Limited  
Sd/-  
Date: July 24, 2025 Kapil Raj Yadav (Company Secretary & Compliance Officer)

**RAM RATNA WIRES LIMITED**  
(CIN: L31500MH1992PLC067802)  
Regd. Off: Ram Ratna House, Vaidya Nagar Compound (Jyoti City), Pandurang Budhkar Marg, Wori, Mumbai 400 013.  
Tel: +91 - 22 - 2494 9009/2492 4144  
Email: [investorrelations.rwl@global.com](mailto:investorrelations.rwl@global.com) • Website: [www.ramratna.com](http://www.ramratna.com)

**NOTICE TO SHAREHOLDERS**

**Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares**

Notice is hereby given that pursuant to SEBI Circular dated July 02, 2025, a Special Window is introduced for a period of six months, from July 07, 2025, to January 06, 2026, for the re-lodgement of transfer deeds that were originally lodged prior to April 01, 2019, but were rejected/returned/not attended due to the deficiency in the documents/procedure or otherwise. Accordingly, eligible shareholders are encouraged to re-lodge them along with the requisite documents to the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA") i.e., **Datamatics Business Solutions Limited** at Plot No. A 16 & 17, Part B Cross Lane, MIDC, Andheri East, Mumbai - 400093. Tel: 022-626171 2001-10. Email: [investors@datamaticsbpm.com](mailto:investors@datamaticsbpm.com).

For Ram Ratna Wires Limited  
Sd/-  
Date: Mumbai  
Date: July 23, 2025  
Saurabh Gupta  
AGM - Company Secretary

## Persistent Systems Limited

Registered Office: Bhagerath, 402, Senapati Bapat Road, Pune 411016, India  
Ph. No. +91(20)67035555; Fax +91(20)67036003; Email: [info@persistent.com](mailto:info@persistent.com), [www.persistent.com](http://www.persistent.com), CIN L37200PN1990PLC056696

### Consolidated Audited Statement of Financial Results of Persistent Systems Limited for the quarter ended June 30, 2025

Sr. No.	Particulars	Quarter ended				Year ended	
		June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025
1	<b>Income</b>						
2	Revenue from operations	33,335.87	32,421.12	27,371.70	1,19,387.17		
3	Other income	546.62	183.61	306.40	1,381.54		
4	<b>Total income</b>	<b>33,882.49</b>	<b>32,604.73</b>	<b>27,678.10</b>	<b>1,20,768.71</b>		
5	<b>Expenses</b>						
6	- Employee benefits expense	18,261.37	18,110.09	15,735.04	68,737.17		
7	- Subcontracting costs	4,795.79	4,687.18	4,216.82	17,491.65		
8	- Finance costs	170.64	184.62	141.14	671.29		
9	- Depreciation and amortisation expense	937.84	791.02	711.97	3,069.10		
10	- Other expenses	4,162.78	3,779.74	2,867.71	12,576.42		
11	<b>Total expenses</b>	<b>28,328.42</b>	<b>27,552.65</b>	<b>23,672.68</b>	<b>1,02,543.63</b>		
12	<b>Profit before tax</b>	<b>5,554.07</b>	<b>5,052.08</b>	<b>4,005.42</b>	<b>18,223.08</b>		
13	<b>Tax expense</b>						
14	- Current tax	1,345.94	1,284.73	821.28	4,721.97		
15	- Deferred tax (credit) / charge	(41.23)	(190.25)	119.99	(500.50)		
16	<b>Total tax expense</b>	<b>1,304.71</b>	<b>1,094.48</b>	<b>941.27</b>	<b>4,221.47</b>		
17	<b>Profit for the period / year</b>	<b>4,249.36</b>	<b>3,957.60</b>	<b>3,064.15</b>	<b>14,001.61</b>		
18	<b>Other comprehensive income</b>						
19	<b>A. Items that will not be reclassified to profit or loss</b>						
20	- Remeasurements of the defined benefit (liabilities) / asset	34.72	(14.81)	176.94	193.08		
21	- Income tax effect on above	(8.74)	2.51	(44.61)	(49.81)		
22	<b>Total A</b>	<b>25.98</b>	<b>(12.30)</b>	<b>132.33</b>	<b>143.27</b>		
23	<b>B. Items that will be reclassified to profit or loss</b>						
24	- Effective portion of cash flow hedge	163.84	379.03	69.57	(34.97)		
25	- Income tax effect on above	(41.23)	(89.39)	(175.51)	8.80		
26	- Exchange differences in translating the financial statements of foreign operations	84.54	(256.90)	132.24	81.19		
27	<b>Total B</b>	<b>207.15</b>	<b>32.74</b>	<b>184.30</b>	<b>55.02</b>		
28	<b>Total other comprehensive income for the period / year</b>	<b>233.13</b>	<b>20.44</b>	<b>316.63</b>	<b>198.29</b>		
29	<b>Total comprehensive income for the period / year (Comprising Profit and Other Comprehensive Income for the period / year)</b>	<b>4,482.49</b>	<b>3,978.04</b>	<b>3,380.78</b>	<b>14,199.90</b>		
30	<b>Paid-up equity share capital (Face value of share ₹ 5 each)</b>	782.00	779.25	770.25	779.25		
31	<b>Other equity</b>				62,411.40		
32	<b>Earnings per equity share (in ₹)</b>						
33	- Basic	27.43	25.64	20.09	91.22		
34	- Diluted	27.21	25.39	19.89	90.24		
35	<b>Dividend per share (in ₹)</b>						
36	- Final dividend	-	-	-	20.00		
37	<b>Total dividend</b>	-	-	-	<b>35.00</b>		

#### Notes

##### 1 Audited standalone financial information

Particulars	Quarter ended				Year ended	
	June 30, 2025	March 31, 2025 (Restated) (Refer note 7)	June 30, 2024 (Restated) (Refer note 7)	March 31, 2025 (Restated) (Refer note 7)	June 30, 2024	March 31, 2025
Revenue from operations	32,580.84	31,875.51	26,913.96	1,17,280.21		
Profit before tax	4,990.55	3,596.31	3,402.76	15,724.66		
Profit after tax	3,739.86	2,875.40	2,479.36	11,546.78		

##### 2 Note for segment information:

Operating segments are components of an enterprise for which discrete financial information is available that is evaluated regularly by the chief operating decision makers, in deciding how to allocate resources and assessing performance. The Group's chief operating decision makers are the Chief Executive Officer and Chairman & Managing Director.

##### Segment revenue, results and capital employed

The operating segments are:

- Banking, Financial Services and Insurance (BFSI)
- Healthcare & Life Sciences
- Software, Hi-Tech and Emerging Industries



Sr. No.	Particulars	Quarter ended				Year ended	
		June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025
1	<b>Segment revenue</b>						
2	- Banking, Financial Services and Insurance	11,301.44	10,486.44	8,431.59	37,709.68		
3	- Healthcare & Life Sciences	4,426.90	4,310.97	3,210.97	12,351.45		
4	- Software, Hi-Tech and Emerging Industries	13,607.53	13,260.90	11,629.14	49,126.04		
5	<b>Total</b>	<b>33,335.87</b>	<b>32,421.12</b>	<b>27,371.70</b>	<b>1,19,387.17</b>		
6	<b>Less: Inter segment revenue</b>	-	-	-	-		
7	<b>Net sales / income from operations</b>	<b>33,335.87</b>	<b>32,421.12</b>	<b>27,371.70</b>	<b>1,19,387.17</b>		
8	<b>Segment results i.e. profit before tax, interest</b>						
9	- Income, depreciation and amortisation, finance costs, other unallocable expenses and income	3,885.20	3,695.28	2,780.78	13,486.46		
10	- Healthcare & Life Sciences	3,041.49	2,998.59	2,698.59	12,768.39		
11	- Software, Hi-Tech and Emerging Industries	4,900.37	4,377.80	2,788.70	14,320.53		
12	<b>Total</b>	<b>11,827.06</b>	<b>11,426.58</b>	<b>8,268.07</b>	<b>40,575.38</b>		
13	<b>Less:</b>						
14	- Finance costs	170.64	184.62	141.14	671.29		
15	- Other un-allocable expenses	6,373.49	4,427.91	23,062.55			
16	- Un-allocable income	546.62	183.61	306.40	1,381.54		
17	<b>Profit before tax</b>	<b>5,554.07</b>	<b>5,052.08</b>	<b>4,005.42</b>	<b>18,223.08</b>		

Sr. No.	Particulars	in ₹ Million	
		As at	June 30, 2025
1	- Banking, Financial Services and Insurance (BFSI)		8,427.08
2	- Healthcare & Life Sciences		7,556.81
3	- Software, Hi-Tech and Emerging Industries		13,036.76
4	<b>Total allocable segment assets</b>		<b>29,020.65</b>
5	Unallocable assets		65,166.84
6	<b>Total assets</b>		<b>94,187.49</b>

##### Segment capital employed:

Segregation of assets (other than trade receivables and unutilised revenue), liabilities, depreciation and amortisation and other non-cash expenses into various reportable segments have not been presented as the assets and liabilities are used interchangeably among segments and the Group is of the view that it is not practical to reasonably allocate the other assets, liabilities and other non-cash expenses to individual segments and an ad-hoc allocation will not be meaningful.

- The audited condensed interim consolidated financial statements for the quarter ended June 30, 2025, as recommended by the Audit Committee at its meeting held on July 23, 2025, have been taken on record by the Board of Directors at its meeting held on July 23, 2025. The statutory auditors have expressed an unmodified audit opinion. The information presented above is extracted from the audited condensed interim consolidated financial statements.
- The above consolidated financial results have been prepared from the condensed interim consolidated financial statements, which are prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS"), the provisions of the Companies Act, 2013 ("the Companies Act"), as applied by the Securities and Exchange Board of India ("SEBI"). The Ind AS are prescribed under Section 133 of the Companies Act read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and amendments issued thereafter. All amounts included in the consolidated financial results (including notes) are reported in million of Indian rupees (in ₹ Million) except share and per share data, unless otherwise stated.
- Based on the approval of the Board of Directors of the Company at its meeting held on January 22, 2025, the tranche of 550,000 (Five Hundred Fifty Thousand only) Equity Shares of INR 5 each were allotted to the ESOP Trust on May 8, 2025, at an allotment price of INR 315.30 per Equity Share, aggregating to the total consideration of INR 173.84 Million. Consequently to this, the paid-up share capital of the Company increased from 155,850,000 Equity Shares of INR 5 each (aggregating to INR 779.25 Million) to 156,400,000 Equity Shares of INR 5 each (aggregating to INR 782.00 Million).
- The Business Transfer Agreement (BTA) for the transfer of service business of Starlink Associates LLC (step down subsidiary of Ultimate Holding Company) to Persistent Systems Limited (Ultimate Holding Company) was executed on June 26, 2025 and the agreement is effective from April 1st, 2025. Under this agreement, the Company has acquired net assets of INR 149.41 Million in exchange for the consideration of INR 209.40 Million. There is no impact on the consolidated financial results due to this transaction.
- The Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai ("NCLT") has sanctioned the merger of M/s. CAPSOT Software Private Limited (the Wholly Owned Subsidiary - Transferor Company) into Persistent Systems Limited (the Holding Company - Transferee Company) through absorption, as per its order dated April 9, 2025. This merger has no impact on the consolidated financial results.
- The Board of Directors of the Company at its meeting held on June 6, 2025, recommended the reappointment of Dr. Anand Deshpande (DIN: 00005721), as the Managing Director of the Company for the term of 5 (Five) consecutive years i.e., from the conclusion of 35th Annual General Meeting till the conclusion of 40th Annual General Meeting to be held in the calendar year 2030. Accordingly, the Members at the 35th Annual General Meeting of the Company held on July 21, 2025, approved his reappointment as the Managing Director of the Company, liable to retire by rotation, to hold office for the term of 5 (Five) consecutive years i.e., from the conclusion of 35th Annual General Meeting to the conclusion of 40th Annual General Meeting to be held in the calendar year 2030.
- The Board of Directors of the Company at its meeting held on June 6, 2025, recommended the reappointment of Mr. Sandeep Katre (DIN: 02560494), as the Executive Director of the Company for the term of 3 (Three) consecutive years i.e., from October 1, 2025, till September 30, 2028. Accordingly, the Members at the 35th Annual General Meeting of the Company held on July 21, 2025, approved his reappointment as the Executive Director of the Company, liable to retire by rotation, to hold office for the term of 3 (Three) consecutive years i.e., from October 1, 2025, till September 30, 2028.
- Based on the approval of the Board of Directors of the Company at its meeting held on April 24, 2025, Mr. Vinit Terdesai (DIN: 0329317) was appointed as an Additional Director (Executive Member) effective from April 24, 2025. Accordingly, the Members at the 35th Annual General Meeting of the Company held on July 21, 2025, confirmed his appointment as the Executive Director of the Company, liable to retire by rotation, to hold office effective from April 24, 2025, till September 30, 2028.
- The Board of Directors at its meeting held on June 6, 2025, approved the appointment of M/s. Ernst & Young LLP, Chartered Accountants (LLP Identification No.: AAB-0343) as the Internal Auditors of the Company for the term of 3 (Three) consecutive financial years effective from FY 2025-26 to FY 2027-28.
- The term of M/s. Walker Chandok & Co LLP, Pune, Statutory Auditors of the Company, was completed at the conclusion of the 35th Annual General Meeting of the Company. Therefore, the Board of Directors of the Company at its meeting held on April 24, 2025, recommended the appointment of M/s. B.S.R.A. Co. LLP, Chartered Accountants, Pune (BRL: 101248WV/10002) as the Statutory Auditors for conducting the Statutory Audit of the Company for the term of 5 (Five) consecutive years effective from FY 2025-26 i.e., from the conclusion of the 35th Annual General Meeting till the conclusion of 40th Annual General Meeting of the Company to be held in the calendar year 2030.
- Accordingly, the Members at the 35th Annual General Meeting of the Company held on July 21, 2025, approved their appointment as the Statutory Auditors of the Company effective from FY 2025-26 for the term of 5 (Five) consecutive years as stated above.
- The Board of Directors of the Company at its meeting held on April 24, 2025, recommended the appointment of SVO and Associates, Practising Company Secretaries, Pune (Peer Review Certification No. 6357/2025) as the Secretarial Auditors for conducting the Secretarial Audit of the Company for the term of 5 (Five) consecutive years effective from FY 2025-26 till FY 2029-30.
- Accordingly, the Members at the 35th Annual General Meeting of the Company held on July 21, 2025, approved their appointment as the Secretarial Auditors of the Company effective from FY 2025-26 for the term of 5 (Five) consecutive years as stated above.
- The Members at the 35th Annual General Meeting held on July 21, 2025, approved the payment of a final dividend of INR 15 per equity share for the Financial Year 2024-25.
- The Board of Directors of the Company at its meeting held on July 23, 2025, approved the issuance of 1,350,000 equity shares of INR 5 each to the ESOP Trust (ESOP Trust) and authorized the Shareholders Relationship and Investor Grievance Committee to allot the said Equity Shares to the ESOP Trust in one or multiple tranches as may be required at the weighted average exercise price of the respective underlying options.
- The figures for the 3 months ended 31 March 2025 as reported in these standalone financial results are the balancing figures between audited figures in respect of the full previous financial year and the published audited year-to-date figures up to the third quarter of the previous financial year.
- The investors are requested to visit the following website of the Company and stock exchanges for further details:
  - Company's website: [www.persistent.com/investors](https://www.persistent.com/investors)
  - BSE Ltd: [www.bseindia.com](https://www.bseindia.com)
  - National Stock Exchange of India Ltd: [www.nseindia.com](https://www.nseindia.com)

Place: Pune  
Date: July 23, 2025

By order of Board of Directors of Persistent Systems Limited  
Dr. Anand Deshpande  
Chairman and Managing Director

"For risks and uncertainties relating to forward-looking statements, please visit our website: [www.persistent.com](http://www.persistent.com)"







**EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED & STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025 (in Rs. Million)**

Sl. No.	PARTICULARS	CONSOLIDATED			YEAR ENDED		
		30-06-2025 Unaudited	31-03-2025 Audited	30-06-2024 Unaudited	2024 Unaudited	2023 Audited	2022 Audited
1.	Total income	5,825	5,471	4,747	20,646		
2.	Profit for the period before tax	849	972	168	2,720		
3.	Net profit for the period after tax	659	732	105	2,002		
4.	Total comprehensive income for the period	675	775	111	2,186		
5.	Equity share capital	274	274	273	274		
6.	Other equity				9,358		
7.	Earnings per share (of Rs. 10/- each) (not annualized) (amount in Rs.)						
Basic EPS		23.94	26.55	3.85	72.77		
Diluted EPS		23.94	26.55	3.85	72.77		

Sl. No.	PARTICULARS	QUARTER ENDED			YEAR ENDED		
		30-06-2025 Unaudited	31-03-2025 Audited	30-06-2024 Unaudited	2024 Unaudited	2023 Audited	2022 Audited
1.	Total income	2,678	2,798	2,178	10,322		
2.	Profit/(Loss) for the period before tax	402	682	(82)	1,634		
3.	Net profit/(Loss) for the period after tax	648	505	(72)	1,223		
4.	Total comprehensive income/(Loss) for the period	436	572	(64)	1,370		
5.	Equity share capital	274	274	273	274		
6.	Other equity				6,244		
7.	Earnings per share (of Rs. 10/- each) (not annualized) (amount in Rs.)						
Basic EPS		16.28	18.33	(2.63)	44.44		
Diluted EPS		16.28	18.33	(2.61)	44.44		

**Notes:**  
A The above is an extract of the detailed unaudited consolidated and standalone financial results for the quarter ended June 30, 2025, prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2019 (Ind AS) prescribed under Regulation 153 of the Companies Act, 2013; filed with the Stock Exchanges under Regulation 30.3 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.  
B The Board of Directors at their meeting held on November 3, 2023 declared an interim dividend of Rs. 3 per share on face value of Rs. 10 each, total aggregating to Rs. 819.00 lakhs, of which the full form of the consolidated and standalone financial results are available on the Stock Exchange websites www.nseindia.com and the Company's website www.cigniti.com

By and on behalf of Board of Directors  
Cigniti Technologies Limited  
Sd/-  
Pankaj Khanna  
Executive Director  
(DIN: 00157176)



एसएमएफजी इंडिया होम फाइनेंस कंपनी लिमिटेड					
<b>निर्देशिका संख्या:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					

महाराष्ट्र / दिल्ली  
दिनांक: 19-07-2025



एसएमएफजी इंडिया होम फाइनेंस कंपनी लिमिटेड					
<b>निर्देशिका संख्या:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					



विशेष कार्यालय-संरचना (अनुसूची कार्यालय-नेम)					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					

आयत सापेक्षता का विवरण					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					

गनपत सहाय विधि महाविद्यालय पन्नागिरी सुलतानपुर					
<b>निर्देशिका संख्या:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					

P H HOLDINGS LIMITED					
<b>निर्देशिका संख्या:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					

जॉर्ज सी (निगम) प्रा. लि.					
<b>निर्देशिका संख्या:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					

आयत सापेक्षता का विवरण					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					
<b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025 <b>आय:</b> 2025/24/2025					



आयत सापेक्षता का विवरण	
------------------------	--